

[वेळ : ३ तास]

[गुण : १००]

कृपया तुम्हाला योग्य प्रश्नपत्रिका मिळाली आहे का ते तपासा.

सूचना : १. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

२. अंतर्गत पर्याय लक्षात घ्या.

३. प्रश्नासमोरील अंक गुण दर्शवितात.

प्र. १ अ. 'कादंबरी' या साहित्यप्रकाराच्या प्रकारनिश्चितीची कारणे सांगून त्याच्या प्रकारांवर विस्ताराने भाष्य करा. २०

किंवा

ब. 'कादंबरी' या साहित्यप्रकाराच्या उदयाची पार्श्वभूमी सांगून त्याच्या मूलभूत विशेषांची सविस्तर नोंद घ्या.

प्र. २ अ. 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीतील प्रमुख घटना-प्रसंगांवर आकारलेल्या वातावरणाचे स्वरूप उलगडा. २०

किंवा

ब. 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीत चित्रित कथानकाचा आढावा घ्या.

प्र. ३ अ. 'दिवे गेलेले दिवस' या कादंबरीतील महत्त्वपूर्ण घटना-प्रसंगांच्या आधारे निवेदक 'मी' या व्यक्तिचित्राचे स्वभावविशेष नोंदवा. २०

किंवा

ब. 'दिवे गेलेले दिवस' या कादंबरीतील मध्यवर्ती आशयसूत्रांचा उलगडा करा.

प्र. ४ प्रत्येक गटातील एक टीप लिहा. (एकूण तीन) ३०

अ. १. कादंबरी आणि पात्रचित्रण (व्यक्तिचित्रण)

किंवा

२. कादंबरी आणि भाषा

ब. १. राजमहेंद्री जेल

किंवा

२. वीरभूषणचे मृत्युपत्र

क. १. 'दिवे गेलेले दिवस' या कादंबरीच्या शीर्षकाची समर्पकता

किंवा

२. 'दिवे गेलेले दिवस' मधील प्रा. जोधळे

प्र.५ पुढील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही पाच)

१०

अ. वीरभूषण पटनाईक यास कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येते?

आ. 'थँक यू मिस्टर ग्लाड' कादंबरीतील नायकावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे?

इ. 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीतील अँग्लो इंडियन व्यक्तिचित्राचे नाव काय आहे?

ई. मिस्टर ग्लाड आणि मरियम यांची एकमेव मुलगी कोण?

उ. बाबासाहेब राजुळे यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते?

ऊ. 'दिवे गेलेले दिवस' या कादंबरीमध्ये आणीबाणीसाठी योजिला गेलेला पर्यायी शब्द कोणता?

ऋ. प्रा. जोधळे कोणाच्या सांगण्याने प्रांतिक निवडणुकीमध्ये जनता पक्षाचा प्रचार करतो?

ल. भास्करराव आणि राजुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभा असलेल्या तरुण कामगार नेता कोण?
